



February 5, 2021

To,

BSE Limited

Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001.

Scrip code: 512529

National Stock Exchange of India Limited

Listing Department Exchange Plaza, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051.

Symbol: SEQUENT

Subject: Extract of Unaudited Financial Results - Copy of Newspaper Advertisement

Dear Sir/ Madam,

Pursuant to the provision of Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of advertisement published on February 5, 2021 in 'Financial Express' and 'Mumbai Lakshadeep' newspaper providing Extracts of Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2020.

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully

For Sequent Scientific Limited

Krunal Shah

Company Secretary & Compliance Officer

Encl: A/a



FINANCIAL EXPRESS

For Capital India Finance Limited

Membership No.: A39894

Company Secretary & Compliance Officer

For Asian Energy Services Limited

Ashutosh Kumar (DIN 06918508)

Wholetime Director & CEO

For Inox Wind Limited

Deepak Banga

Company Secretary

Piyush Hindia

(formerly Asian Oilfield Services Limited)

Rachit Malhotra

C

CAPITAL INDIA

Corporate Identity Number (CIN): L74899DL1994PLC128577

Regd. Office: 2nd Floor, DLF Centre, Sansad Marg, New Delhi - 110001,

Ph. No. 011-49546000

Corporate office: A-1402, One BKC, 14th Floor, G-Block, Bandra Kurla Complex,

Bandra (East) Mumbai - 400051, Ph. No. 022-45036000

Website: www.capitalindia.com | Email ID: secretarial@capitalindia.com

NOTICE OF BOARD MEETING

NOTICE is hereby given, pursuant to the applicable provisions of Securities and

Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations,

2015, that a meeting of the Board of Directors of Capital India Finance Limited

"Company") is scheduled to be held on Thursday, February 11, 2021 through video

conferencing, to inter alia consider and approve the un-audited financial results of the Company (both on standalone and consolidated basis), for the quarter and nine months

Information in this regard is also available on the Company's website

www.capitalindia.com and may also be accessed from BSE Limited's website

ASIAN ENERGY SERVICES LIMITED

(formerly Asian Oilfield Services Limited)

CIN: L23200MH1992PLC318353

Regd. Office: 3B, 3^{to} Floor, Omkar Esquare, Chunabhatti Signal, Eastern Express

Highway, Sion (East), Mumbai - 400022, Maharashtra, India Tel.: 022-42441100;

Fax: 022-42441120 Email: secretarial@asianenergy.com;

Website: www.asianoilfield.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the

Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the

Company is scheduled to be held on Friday, 12th February, 2021, at 12.30 p.m.

through audio visual mode, inter-alia, to consider and approve the standalone and

consolidated un-audited Financial Results for the quarter and nine months ended 31

This information is also available on Company's website www.asianenergy.com and

INOXWIND

INOX WIND LIMITED

CIN: L31901HP2009PLC031083

Registered Office: Plot No. 1, Khasra Nos. 264 to 267, Industrial Area, Village - Basal,

District Una - 174 303, Himachal Pradesh, India, Phone/Fax: +91 1975-272001

Email: investors.iwl@inoxwind.com; Website: www.inoxwind.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of

Directors of the Company is scheduled to be held on Friday, the 12th February, 2021 inter-

alia, to consider, approve and take on record the Standalone and Consolidated Unaudited

Financial Results of the Company for the guarter and nine months ended 31st December, 2020.

The above information is also available on the websites of the Company www.inoxwind.com,

LYKA LABS LIMITED

CIN: L24230GJ1976PLC008738

Regd. Office: 4801/B & 4802/A, GIDC Industrial Estate, Ankleshwar 393 002.

Corporate Office: Ground Floor, Spencer Building, 30, Forjett Street, Grant Road

(West), Mumbai - 400 036. Email: companysecretary@lykalabs.com

NOTICE

Notice is hereby given that in terms of Regulation 29 read with Regulation

47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the

Company is convened on Thursday, February 11, 2021 at its corporate

office to consider and adopt Un-audited Standalone and Consolidated

The said intimation will also be available on the website of BSE Ltd

(www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited

(www.nseindia.com) where the equity shares of the Company are listed

and will also be made available on the website of the Company viz.

Financial Results for the Third Quarter December, 2020.

BSE www.bseindia.com and NSE www.nseindia.com.

on the website of the Stock Exchange i.e. www.bseindia.com.

ended on December 31, 2020.

www.bseindia.com

Date: February 4, 2021

Place: New Delhi

December, 2020.

Date: 05-02-2021

Place: Mumbai

Place: Noida

Date: 4th February, 2021

Tel.: 26350660, 30528888, Fax: 91-20-26353365, Email: tax@megapolis.co.in CIN: L65910PN1994PLC138655 Notice of Board Meeting Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 Notice is hereby given that the Meeting of the Board of

Bhagyashree Leasing And Finance Limited 1st Floor, Kumar Capital, 2413, East Street, Camp, Pune - 411 001

Directors of Bhagyashree Leasing and Finance Limited (the Company) will be held on Thursday, the 11th Day of February, 2021 at 01.00 P.M. at 2413, 1" Floor, Kumar Capital, East Street, Camp, Pune 411001 to inter-alia consider and approve the unaudited financial results of the Company for the quarter and nine months ended on December 31, 2020. The aforementioned information can also be accessed on the website of the

Stock Exchange i.e. www.bseindia.com.

For Bhagyashree Leasing & Finance Limited

Date: 05.02.2021 Place: Pune

for the guarter and nine-months ended on 31st December 2020.

FORCE MOTORS LIMITED

Rajas Jain Director & CEO

CIN L34102PN1958PLC011172 Regd. Office: Mumbai-Pune Road, Akurdi, Pune - 411 035, INDIA.

NOTICE OF BOARD MEETING

Ø FORCE

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable provisions, NOTICE IS HEREBY GIVEN THAT a meeting of the Board of Directors will be held on Friday, 12th February 2021, to consider, inter alia, the Unaudited Standalone and Consolidated Financial Results

This intimation is also available on the website of the Company and the website of BSE Limited at www.forcemotors.com and www.bseindia.com respectively.

For Force Motors Limited

Kishore P. Shah

Date: 4th February 2021

Place: Pune

Company Secretary & Compliance Officer

MILESTONE GLOBAL LIMITED
CIN: L93000KA1990PLC011082
Regd. Off: 54-B, Hoskote Industrial Area (KIADB), Chintamani Road, Hoskote - 562 114, Karnataka, India. Phone Off: 91-80-27971334 Website: www.milestonegloballimited.com

NOTICE Notice is hereby given that the next meeting of Board of Directors of the Company will be held at # A-56. Gulmohar Park, New Delhi-110049 on Friday, the 12th Day of February, 2021 at 02:30 p.m. inter alia consider

For Milestone Global Limited

Anita Rawat

M Mayur Uniquoters Limited

Regd. Office and Works: Village-Jaitpura, Jaipur-Sikar Road, Tehsil-Chomu, Distt. Jaipur-303704 (Raj.) India. Website: www.mayuruniquoters.com Email: secr@mayur.biz Tel: 91-1423-224001 Fax: 91-1423-224420

NOTICE OF BOARD MEETING Under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and

will be held on Friday, February 12, 2021 at 1:30 P.M. through Video Conferencing, interalia, to consider and approve the Un-audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the guarter and nine months ended on December 31, 2020 and to take on record the Limited Review Report thereon.

The information contained in this notice is also available on the Company's website www.mayuruniquoters.com and also on the website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

Rahul Joshi Company Secretary & Compliance Officer

Membership No. ACS33135

Ceinsys Tech Ltd

CIN: L72300MH1998PLC114790 E-mail: cs@ ceinsys.com, Website: www.ceinsys.com Tel No.: 91 712 6782800

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the company is scheduled to be held on Friday, 12" February, 2021 at the registered office of the company at 10/5, I. T. Park, Nagpur - 440022 inter alia, to consider and approve Standalone and Consolidated Unaudited Financial Results along with their Limited Review Report for the quarter/nine months ended 31" December, 2020 along with other agenda.

The information is also available on the website of the company at www.ceinsys.com and website of BSE Ltd. at www.bseindia.com.

For Ceinsys Tech Limited

Date: 4th February, 2021 Saurabh Somani Company Secretary & Compliance Officer Place: Nagpur

> ADVANCE METERING TECHNOLOGY LIMITED CIN: L31401DL2011PLC271394

Registered Office: E-8/1, Near Geeta Bhawan Mandir, Malviya Nagar, New Delhi-110017 Corporate Office: 06th Floor, Plot No. 19 & 20, Sector-142, Noida-201304, U.P. Tel: 0120 4531400 Email: corporate@pkrgroup.in Web: www.pkrgroup.in

ursuant to Regulation 29 & 47 of the SEBI (Listin Obligations and Disclosure Requirements) Regulation 015. Notice is hereby given that a meeting of Board of irectors of the Company is scheduled to be held or Thursday, February 11, 2021 inter-alia, to consider Results for the Quarter and Nine months ended December 31, 2020. (visit: www.pkrgroup.in & www.bseindia.com) By order of the Board For Advance Metering Technology Limited

Rakesh Dhody

AVP (Corporate Affairs) Date: 04.02.2021 & Company Secretary

> 0 CSL Finance Limited

Regd. Office: 410-412, 18/12, 4th Floor, W.E.A. Anva Samaj Road, Karol Bagh, New Delhi-110005 Corp. Office: 718-717, 7th Floor, Tower- B. World Trade Tower, Sector-16, Noida, U.P.-201301 (CIN: L74899DL1992PLC051462:

Tel: 0120-4290650; Email: info@cstfinance.in; Web: www.cslfinance.in) NOTICE Pursuant to the Regulation 29 read with Regulation 47 of

SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the neeting of the Board of Directors of the Company will be eld on Friday, February 12, 2021, to inter-alia consider Inaudited Standalone Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31 2020 at the corporate office of the company. The said notice is also available on the website of the

Company i.e. www.cslfinance.in and on the website of Stock Exchange i.e. www.bseindia.com. By order of the Board

Place: New Delhi (Rohit Gupta)

RAJPUTANA INVESTMENT & FINANCE LTD Regd. Off.: Flat No. 601, 6th Floor., Nanda

Tower, 90 Phears Lane, Kolkata - 700 012 Corporate Office Address: 8/82/3, BRD Complex, Kozhikode Road, Parempadam Kunnamkulam Via Thrissur Dist Kerala - 680 519

Email ID: info@rajputanainvestment.com Website: www.rajputanainvestment.com Ph. No.: 91+ 82320 27550 CIN: L65929WB1941PLC010731

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015 that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thrusday, the February 11, 2021 at the Corporate Office of the Company to take on record the Un-Audited Quarterly Financial Result of the Company for the third quarter and nine months ended on December 31, 2020.

The information contained in the notice is also available at the company's website http://www.www.rajputanainvestment.com/ and website of the stock exchange at www.bseindia.com.

For Rajputana Investment & Finance Ltd. Place: Kolkata Sd/- Annu Jain Date: 04-02-2021 (Company Secretary)

Regd. Office: 7A/39, WEA Channa

Market, Karol Bagh, New Delhi-110005

Email: info@bonlongroup.com

Website: www.bcpowercontrols.com

Phone: 011-47532795, Fax: 011-47532798

NOTICE

Pursuant to Regulation 47 read with

Regulation 29 of the SEBI (Listing Obligations

and Disclosure Requirements) Regulations,

2015, notice is hereby given that a meeting of

the Board of Directors of the Company will be

held on Saturday, the 13" day of February,

2021 at its registered office situated at 7A/39,

W.E.A. Channa Market, Karol Bagh, New

Delhi-110005, inter alia, to consider and

approve the un-audited Financial Results of

the Company for the Quarter ended 31'

Further details are also available on website

of Company i.e. www.bcpowercontrols.com.

as well as website of Stock Exchange (BSE

Limited) i.e. www.bseindia.com

December, 2020.

Manish Gupta

6.29

50.21

Managing Director

B.C. POWER CONTROLS LIMITED (CIN: L31300DL2008PLC179414)

Date: 04th February, 2021

www.lykalabs.com.

Place: Mumbai

Regd. Office: 325, 3rd Floor, Aggarwal Plaza, Sector-14, Rohini, New Delhi - 110 085

Ph: 9810260127 | Email: deltaindltd@gmail.com | Website:www.dirl.in

Further, in accordance with SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations 2015 read with 2. Diluted : 0.13

Company's Code of Conduct for Prevention of Insider Trading, the "Trading Window" for dealing in the Securities of the Company was closed for all directors, officers and designated employees of the Company from 01" day of January 2021 to 48 hours after the declaration of Financial results for the quarter ended 31[™] December 2020. By order of the Board

B.C. Power Controls Limited Company Secretary & Date: 04.02.2021 Compliance Officer Place: New Delhi M. No.: A45917

(ii) Diluted

Company Secretary & Compliance Officer

DELTA INDUSTRIAL RESOURCES LIMITED CIN: L52110DL1984PLC019625

Extracts of the Standalone Un-Audited Financial Results for the Quarter ended December 31, 2020 (Rs. in Lakh)

SI No.	Particulars	Quarter Ended 31/12/2020 (Unaudited)	Year to date Figures for 9 months Ended 31/12/2020 (Unaudited)	Corresponding 3 months Ended in the previous year 31/12/2019 (Unaudited)
1.	Total income from operations	13.09	182.90	9.02
	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	9.33	30.05	6.37
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	9.33	30.05	6.37
4.	Net Profit / (Loss) for the period after tax	2500000		1000000
	(after Exceptional and/or Extraordinary items)	6.90	22.24	4.71
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /(Loss) for the period (after tax)]	7.14	23.38	4.66
6.	and other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital	539.30	539.30	539.30
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown	000.00	333.30	305.00
150	in the Audited Balance Sheet of previous year)	(38.69)	(38.69)	(35.73)
8.	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -	100000	MI W	
	1. Basic :	0.13	0.41	0.09
	2. Diluted :	0.13	0.41	0.09

. The above is an extract of the detailed format of Un-audited Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-Audited Quarterly Financial Results are available on the Website of the Company i.e (www.dirf.in) and website of the stock Exchange(s) (www.bseindia.com) and (www.msei.in).

The above result have been reviewed by the audit committee and approved by the Board at their meeting held on 03rd February, 2021.

The Financial result have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Ind-as rules (As amended).

For and on behalf of the Board of Directors Date: 03.02.2021 Pawan Kumar Mittal (Director)

(V)(L) VXL Instruments Limited

Place: New Delhi

Registered Office: No. 252, 5th Floor, Building No. 2 Solitaire Corporate Park Chakala, Andheri East, Mumbai - 400093, Maharashtra, Tel: 080 22589048 E-Mail - cfo@vxl.net CIN: L85110MH1986PLC272426

UN -AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31.12.2020 (Rs. in Lakhs except for Earnings per share)

SI. No.	Particulars	3 months ended	Preceding 3 Months ended	Corresponding 3 Months ended in the previous year	Year to Date Figures for Current Period Ended	Year to Date Figures for Previous Period Ended Un-Audited	Previous Financial Year Ended Audited
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited		
	`	31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2019	31.03.2020
1	Total Income from Operations (net)	290,76	125.31	559.33	502.76	1,309.12	1,960.02
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(42.53)	(87.28)	(15.68)	(223.70)	(80.43)	(95.79)
3	Exceptional Items	328.36	12		328.36	2	(0.25)
1	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	285.83	(87.28)	(15.68)	104.66	(80.43)	(96.04)
5	Tax Expenses	156.70			156.70		
5	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	129.13	(87.28)	(15.68)	(52.04)	(80.43)	(96.04)
7	Total comprehensive Income for the period [Comprising Profit/(loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	129.13	(87.28)	(15.68)	(52.04)	(80.43)	(100.93)
3	Equity Share Capital	1,332.48	1,332.48	1,332.48	1,332.48	1,332.48	1,332.48
9	Earnings per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinuing operations) -			(0.10)			(0.75)
- 1	(i) Basic	0.97	(0.66)	(0.12)	(0.39)	(0.60)	(0.76)

The above information has been extracted from the detailed Quarterly Results, filed with the Stock Exchage under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and on the company's website www.vxl.net

> MV SHETTY Whole Time Director DIN: 00515711

CIN: L18101RJ1992PLC006952

Disclosure Requirements) Regulations, 2015

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company

By the Order of the Board

For Mayur Uniquoters Limited Date: February 04, 2021

Place: Jaipur

Delhi Jal Board: Govt. of NCT of Delhi Office of the Executive Engineer (Civil)-SDW-NW

Opposite RBI Colony Shalimar Bagh, SPS New Delhi-88 Phone No. 27491437, Email id: eecsdwnw@gmail.com

& approve the unaudited quarterly financial results for the guarter ended 31st December, 2020 as per SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

05.02.2021 Company Secretary Bangalore

"STOP CORONA: Wear Mask. Follow Physical Distancing and Maintain Hand Hygiene' PRESS NIT No.16(2020-21), Item No.1 [Tender ID: 2021 DJB 199336 1] Due Date: 19/02/2021

In reference to "ENDORSEMENT" letter no.DJB/2020-21/MISC-II(PT)/971 dated 23/12/2020 of Jt. Director(F&A)-I, deposition of EMD is Exempted during Call of Tenders. Further, in lieu of non-deposition of EMD (Bid Security) the bidder should Sign "Bid Security/EMD Declaration" accepting that if bidder withdraw or modify his bids during period of validity etc; bidder will be suspended for the time specified in the tender documents as per above ENDORSEMENT letter and submit this declaration on E-stamp paper or on the firm letter head before the due date of NIT i.e. 19/02/2021. So, bidders will not deposit EMD against this NIT. All other term & conditions will remain the same.

CORRIGENDUM

ISSUED BY P.R.O. (WATER)

(Anil Kumar Sharma) Advt. No. J.S.V. 373/2020-21 **EXECUTIVE ENGINEER (CIVIL)SDW-NW**

Sequent
Proven Ability In Life Sciences

SeQuent Scientific Limited

Registered Office: 301, 3" Floor, 'Dosti Pinnacle', Plot No. E7, Road No. 22, Wagle Industrial Estate, Thane (W) - 400 604, Maharashtra, India Tel. +91 22 41114777, Website: www.sequent.in, Email: investorrelations@sequent.in

2 months anded December Communication Many to date Many to date D								
Particulars	3 months ended 31-Dec-2020	Preceding 3 months ended 30-Sep-2020	Corresponding 3 months ended in previous period 31-Dec-2019	Year to date figure for current period ended 31-Dec-2020	Year to date figure for previous period ended 31-Dec-2019	Previous year ended 31-Mar-2020		
	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED		
Revenue from operations	35,821.40	34,627.20	31,642,10	1,01,475.10	87,866.10	1,17,924.40		
Net profit for the period (before tax and exceptional items)	5,133.00	3,836.30	2,831.10	12,158.40	6,993.60	9,407.50		
Net profit for the period before tax (after exceptional items)	5,133.00	2,932.40	2,831.10	11,254.50	6,993.60	9,407.50		
Net profit for the period after tax (after exceptional items)	3,969.10	2,136.40	2,405.80	8,552.50	6,382.00	8,204.60		
Total comprehensive income / (expenses)	5,160.30	3,912.00	4,627.30	15,477.60	3,481.60	5,026.00		
Equity share capital	4,967.40	4,967.40	4,967.40	4,967.40	4,967.40	4,967.40		
Other equity		55	180	30	-	69,308.60		
Earnings per equity share:(face value of ₹ 2 each) (not annualised)								
Basic (in ₹)	1.52	0.86	0.83	3.24	2.18	2.87		
Diluted (in ₹)	1.52	0.86	0.83	3.22	2.17	2.85		

SUMMARIZED UNAUDITED STANDALUNE FINANCIAL RESULTS FUR THE QUARTER AND NINE MUNTHS ENDED DECEMBER 31, 2020 (₹ in Lakhs Previous year 3 months ended Preceding Corresponding 3 Year to date Year to date 31-Dec-2020 3 months ended ended months ended figure for figure for 30-Sep-2020 31-Mar-2020 in previous current period previous period **Particulars** period ended ended 31-Dec-2019 31-Dec-2020 31-Dec-2019 UNAUDITED UNAUDITED UNAUDITED UNAUDITED UNAUDITED AUDITED 7,057.20 6.964.10 6,179,90 19,945.70 16.503.90 22,733.30 Revenue from operations 3,594.00 1,275.70 2,281.30 Net profit for the period before tax (after exceptional items) 1,611.10 1,103.20 469.20 Net profit for the period after tax (after exceptional items) 1,216.90 921.40 291.83 2,829.50 1,452.54 2,134.14 (2,116.56)Total comprehensive income / (expenses) 1,776.90 4,319.00 2,425.73 10,882.40 (2,724.06)

 The above information has been extracted from the detailed financial results for the quarter and nine months ended December 31, 2020 which have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors and filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

2. The full format of the financial results for the guarter and nine months ended December 31, 2020 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com & www.nseindia.com) and Company's website (www.sequent.in). For SeQuent Scientific Limited

Place: Thane Date: 03 February, 2021

(c) Reversal of Benefit under Garment and Apperal Policy, 2017

0.37

22.34

1.86

\CVIND

ARVIND LIMITED CIN - L17119GJ1931PLC000093 Regd. Office: Naroda Road, Ahmedabad - 380025

A MEMBER OF LALBHAI GROUP Website: www.arvind.com : Email: Investor@arvind.in STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020 **Particulars**

[₹ In Crores except per share data] **Quarter Ended** Nine Months Ended Year Ended No. **31.12.2020** | 30.09.2020 | 31.12.2019 | **31.12.2020** | 31.12.2019 | **31.03.2020** Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited 1 Total Income from Operations 1526.14 1318.95 1882.98 3448.31 5774.09 7424.24 181.98 218.00 48.53 2.54 61.67 (105.03) Net Profit) /(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 178.80 167.79 48.16 (19.80)59.81 (127.74)Net Profit /(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 22.44 (5.86) 35.35 (80.73) 109.42 92.10 28.98 Total Comprehensive Income /(Loss) for the period [Comprising Profit for the period (after tax) and 31.58 2.12 19.67 (55.63) 64.86 Other Comprehensive Income /(Loss) (after tax)] Paid up Equity Share Capital 258.92 258.92 258.77 258.92 258.77 258.77 2,449.81 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year 0.03 4.17 0.96 1.38 (2.69)3.70 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)

3.70 0.96 0.03 1.38 (2.69)4.17 Notes: 1. The above unaudited consolidated financial results were reviewed by the Audit Committee and have been considered and approved by the Board of Directors at their meeting held on

February 04, 2021. The same have been subjected to Limited Review by the Statutory Auditors. Exceptional items represents following: Nine Months Ended **Particulars** Year Ended **Quarter Ended** 31.03.2020 **31.12.2020** | 30.09.2020 | 31.12.2019 | **31.12.2020** | 31.12.2019 (a) Retrenchment Compensation 2.86 1.86 2.86 8.13 18.71 19.85 (b) Provision for Impairment/Loss on Sale of Investments/share application money 0.37 19.48 11.82 (4.95)(c) Reversal of Excise Duty Provision (4.95)Impact Due to Covid19 Loss of Mark to market of derivative financial instruments 11.40 (b) Allowances for doubtful receivables 6.94

The company has intimated the Stock Exchange to publish only Consolidated Financial results and hence, the standalone financial results have not been published. However, the standalone financial results for the quarter and nine months ended December 31, 2019 are available on Company's website (www.arvind.com)

Nine Months Ended **Particulars 31.12.2020** | 30.09.2020 | 31.12.2019 | **31.12.2020** | 31.12.2019 31.03.2020 1695.70 3034.57 1371.79 1169.75 5215.75 6705.31 Revenue Profit / (Loss) before Tax 70.19 21.88 77.82 (43.14)214.52 250.11 Profit / (Loss) after Tax 46.44 70.70 53.96 40.28 147.62 171.38 Other Comprehensive Income / (Loss) (net of tax) 14.99 16.85 (5.09)46.04 (30.35)(49.92)Total Comprehensive Income / (Loss) after tax 61.43 87.55 48.87 86.32 117.27 121.46 World Health Organization (WHO) declared outbreak of Coronavirus Disease (COVID-19) a global pandemic on March 11, 2020. Consequent to this, Government of India declared

lockdown on March 23, 2020 and the Group temporarily suspended the operations in all the units of the Group in compliance with the lockdown instructions issued by the Central and State Governments. COVID-19 has substantially impacted the normal business operations of the Group by way of interruption in production, supply chain disruption, unavailability of personnel, closure/lock down of production facilities etc. during the lock-down period which has been extended till May 17, 2020. Production and supply of goods has commenced at various dates during the month of May 2020 and in a staggered manner at some of the manufacturing locations of the Group after obtaining permissions from the appropriate government authorities. The Group has made detailed assessment of its liquidity position for the next 12 months including unutilized sanctioned credit limits and avenues to raise new funds / refinancing, recoverability of its assets comprising of property, plant and equipment, intangible assets, right of use assets, investments, inventories and trade receivables. Based on current indicators

of future economic conditions and estimates made by the Management of the Group, the Group expects to recover the carrying amount of these assets. It expects short term challenges in operating environment and has undertaken various cost containment initiatives which will yield results in medium to long term. At this time, the Group expects slower recovery in domestic retail market and also expects to attain the pre-covid levels of performance in export market depending on recovery in European and US markets. The situation is changing rapidly giving rise to inherent uncertainty around the extent and timing of the potential future impact of the COVID-19 on revenue from operations, profitability recoverability of investments and account receivables. The outcome of the same may be different from that estimated as at the date of approval of these financial results. The Group has assessed the impact of the COVID-19 on its operations & profitability and recoverability of investments and account receivables and expects to recover faster compared to the estimates

As a result of lockdown the volumes for the current quarter and nine months are impacted. Revenue from operations and profitability have decreased due to COVID-19 related market volatility. Therefore, financial results for quarter and nine months ended December 31, 2020 are not comparable to previous corresponding period results. At the time of transition to Indian Accounting Standards (IND AS) with effect from 1 April 2015, the Parent Company had recognized fair value of its land parcels in its books of

accounts and recognized deferred tax liability on such fair Valued Land as Parent company expected sale of such land parcels on a piecemeal basis, delinked from the business. During the quarter ended September 30, 2020, the Parent Company has reassessed the expected manner of recovery of the carrying value of all land parcels and has now determined that a number of such land parcels would not be delinked from the business as they either form an integral part of the business operations or are proximate to the factory premises. Consequently, the Parent Company currently expects that in the event of disposal of most of the land parcels in future, these would only be disposed off along with the business and in a slump sale arrangement thereby resulting in no temporary difference between the accounting position and position as per tax laws upon such future disposal. Accordingly, the Parent Company has reversed deferred tax liability amounting to ₹ 65.62 crores pertaining to such land parcels in the Statement of Profit and loss during the quarter

The Code on Social Security, 2020 ('Code') relating to employee benefits during employment and post-employment benefits received Indian Parliament approval and Presidential assent in September 2020. The Code has been published in the Gazette of India. However, the date on which the Code will come into effect has not been notified. The Group will assess the impact of the Code when it comes into effect and will record any related impact in the period the Code becomes effective. **For Arvind Limited**

financialexp.ep

Place: Ahmedabad Date: February 04, 2021

(c)

Total

Sanjay S. Lalbhai **Chairman & Managing Director** 0.97 (0.66)(0.12)(0.39)(0.60)(0.76)

Date: 03-02-2021 Place: Bengaluru

पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू - छगन भुजबळ

(हिंदुस्थान समाचार) : पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे रमारक व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून लवकरच त्याबाबत आम्ही निर्णय घेऊ असे प्रतिपादन राज्याचे अञ्च, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्या भेटीदरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भुजबळ म्हणाले की, यासंदर्भात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सोबत मी लवकरच चर्चा करणार आहे. सावित्रीबाई फुले यांचे नाव असलेल्या विद्यापीठात त्यांचे स्मारक हवेच, असे मत देखील त्यांनी

गेल्या काही दिवसांपूर्वी या बोलण्यास सुरवात केली आहे. पण विद्यापीठात महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे पुर्णाकृती पुतळे आपण महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून बसवले आहेत. त्यामुळे आता सावित्रीबाई सुद्धा स्मारक होईलच. विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करम ळकर यांच्याशी देखील विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा आणि स्मारकासंदर्भात आज चर्चा केली असल्याची माहिती दिली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे देणे गरजेचे यावेळी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, दिवसांपासून परदेशातील सेलिब्रिटींनी भारतात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनावर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे असे म्हणून भारतातील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या विरुद्ध समाज माध्यमाद्वारे व्यक्त होत आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत बाहेरच्या देशातील लोकांनी बोलू नये, असे मत देशातील सेलिब्रिटींच असेल तर मग माझं त्यांना सांगणं आहे की, तुम्ही तरी शेतकरी आंदोलनावर बोला. दिल्लीत चालू असलेल्या आंदोलनावर देशातील सेलिब्रिटी एव्हढे दिवस का व्यक्त झाले नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. हा आपल्या देशाचा अंतर्गत प्रश्न आहे हे बरोबर आहे. पण इतके दिवस शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यावरही बोलायला हवे असे मत देखील छगन भूजबळ यांनी व्यक्त केले आहे.

वरखेडी, आमदार डॉक्टर देवराव

होळी, शिक्षण संचालक डॉक्टर

अभय वाघ, डॉक्टर धनराज माने,

नगराध्यक्ष योगिता पिपरे, प्र.

कुलगुरू डॉक्टर श्रीराम कावळे,

कुलसचिव डॉक्टर अनिल चिताडे व

विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that behalf of my client SMT DALJIT KAUR BALJIT SINGH UBHI, co-owner o

Flat No. 801, A-Wing, 8th Floor, in Building No. 1 in

Sector III, D'LASA HEIGHTS in Yashwant Viva

ownship, situated at :- Village : Achole Iallasopara (E), Tal-Vasai, Dist-Palghar and

Nallasopara (E), Tal-Vasai, Dist-Palghar and constructed on Land bearing New Survey No.49 (Old Survey No. 420), New Survey No.51 (Old Survey No. 419), New Survey No.51 (Old Survey No. 419), New Survey No.52 (Old Survey No. 415), New Survey No.53 (Old Survey No. 416), New Survey No.54 (Old Survey No. 416), New Survey No.55 (Old Survey No. 417), New Survey No.56 (Old Survey No. 417), New Survey No.57 (Old Survey No. 417), New Survey No.77 (Old Survey No. 397) and admeasuring area 33.75 Sq. Mtrs. (Carpet area) and by an Agreement for sale

Mtrs. (Carpet area) and by an Agreement for sale Vide Registration No. Vasai -3-6362-2018 or

dated 07/06/2018 purchased said Flat M/S D'LASA DEVELOPERS whereof co-owner of the

said flat my husband late MR.SANDEEF MOOLCHAND MISHRA had died on 09.03.2015 behind me leaving legal heir as per Indiar succession act so I am become 100% owner of the

So we hereby invite claim or objection that any person having any claim or objection against o into or upon in respect of said Flat howsoever are hereby required to make the same know in writing.

ereby required to make the same know in writing o our advocate office within 14 Days from the date

Date: 05/02/2021 Mr. Awaneesh Kumar Tiwari

Date: 05/02/2021 Advocate High Court
Shop No. 21, Jay Vijay Green Link Roac
Nallasopara (E), Tal-Vasai, Dist-Palghar

KCL INFRA PROJECTS LTD

NOTICE

Pursuant to Regulation 33 and 29 read with Regulation 47of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, Notice is hereby given that the 5th Meeting for the year 2020-21 of the Board of Directors of the Company is scheduled to be held through Video Conferencing/Other Audio Visual Mode on Friday, 12th February, 2021 at 04:00 P.M., interalia, to consider and approve the Standalone Unaudited Financial Results of the Company for the 3th Quarter ended 3th December, 2020 and to transact other incidental and ancillary matters.

PUBLIC NOTICE

Date: 02nd February, 2021

For KCL Infra Projects Lt.

Managing Director DIN: 00495473

सदस्य मंचावर उपस्थित होते.

कल्याण डोंबिवलीत क्लस्टर योजनेला मान्य

कल्याण दि. ४ ठाणे योजनेला डोंबिवली शहरात देखील क्लस्टर योजनेला मंजुरी देण्याची मागणी होत होती. अखेर डिसेंबर महिन्यात प्रसिद्ध केलेल्या डीसीखल मध्ये कल्याण डोंबिवली

पश्चिम रेल्वे वार्षिक दुरुस्ती कंत्राट

निविदा क्र.: एसजी-६२३-१४६४-डब्ल्युए, दिनांव)३.०२.२०२१. **विभाग:** संकेत व दरसंचार. **कार्यकारी** सेनी डीएसटीई(एस)/बीसीटी कार्य व तिकाण: वर्षांकरिता मंबई मंडल. पश्चिम रेल्वे येथे स्थापन करण्य भालेले स्टॅटकॉन बनावटीचे आयपीएसचे वार्षिक दरुस्त त्र्वाट (एआरसी). **कामाची अंदाजित शुल्व** .७२,१५,५0५/-. **इसारा रक्कम:** शून्य (निविदाराकड़ बोली प्रतिभूती घोषणा आवश्यक). **ई-निविदा** घडण्यात येईल त्या कार्यालयाचे तपशील: वरि ंडल संकेत व दुरसंचार अभियंता (दक्षिण), २रा मजला . गंडल रेल्वे व्यवस्थापकांचे कार्यालय, मुंबई सेन्ट्रल मुंबई-४००००८. **प्रस्तावाची वैधता:** उघडण्याच्य . ारखेपासून ४५ दिवस. **ई-निविदेचा प्रकार:** खुली ई-नेविदा. ई-निविदा दस्तावेज सादर करण्यासार **अंतिम तारीख व वेळ:** ०४.०३.२०२१ रोजी १५.००व -<mark>निविदा उघडण्याची तारीख व वेळ:</mark> ०४.०३.२०२ ोजी १५.३०वा. निविदा **http:** www.ireps.gov.in वरही पाहता येतील. 0631 भेट द्या 📑 facebook.com/WesternRly

आजूबाजूच्या सह योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे. शासनाने ीवर कल्याण डोंबिवली महापालिका

शहरात हद्दीत वेगाने वाढणारी वाहतूक आणि नागरीकरणाच्या पार्श्वभूम रुंदीकरण,आणि रस्ता मैदाने,बगीचा यासारख्या सुविधा

जागेअभावी या विकास कामात अडथळे निर्माण होत होते.

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात

PUBLIC NOTICE

I, MR. JAYPRAKASH KAMESHWAR SINGH this is to inform the general public that my principle Agreement for Sale dated 07.03.2003 duly Registered its Registration No.BDR2-01586-2003 dated 19.03.2003 of MR. PHOOL CHANDRA R. GUPTA in which some origina pages i.e. from 47 to 59 Pages has been lost / misplaced some where it respect Flat No.706, on 7th Floor, in B wing, the Building known as Apna Ghar situated at Pimparipad, Malad (East), Mumbai – 400 097.

I have lodged a Police Complain in Kurar Police Station vide No.267/2021 dated 04/02/2021 for lost of aforesaid original pages i.e. from 47 to 59 Pages has been lost / misplace from the aforesaid principle Registered Agreement for Sale dated 07.03.2003 hereby invites claims and objections of whatsoever nature if any one has already carried out kindly inform the undersigned in writing on aforesaid flat address within 7 days of the publication of this notice.

MR. JAYPRAKASH KAMESHWAR SINGH Mob:9594320328 Date:05/02/2021

अ. कर्ज खाते क्र.

शाखा

म्हणजेच ५९.३६ चौ.मीटर्स)

९३२०२१६

पांच्या नावे हस्तांतरित केलेले नाही.

ओमनीटेक्स इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड सीआयएन:एल१७१००एमएच१९८७पीएलसी०४२३९५ नोंदणीकृत कार्यालय: सबनम हाऊस, तळमजला, प्लॉट क्र.ए१५/१६, सेन्ट्रल क्रॉस रोड बी,

एमआयडीसी, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. **दूर.क्र.**:०२२–४०६३५१००, **फॅक्स**:०२२–४०६३५१९९ ई-मेल: redressel@omnitex.com वेबसाईट: www.omnitex.com

रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१)(अ) सार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर 0२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे भलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यत देणे याकरिता सबनम हाऊस, तळमजला, प्लॉट क्र ए१५/१६, सेन्ट्रल क्रॉस रोड बी, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ येथे शुक्रवार, १२ फेब्रुवारी २०२१ रोजी द.४.००वा. कंपनीच्या संचालक मंडळार्च प्रभा होणार आहे

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज

सदर सूचना ही कंपनीच्या www.omnitex.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे ओमनीटेक्स इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेडकरिता सही/-

देणेकऱ्या(ऱ्यां)चे/कायदेशीर वारसा(सां)चे/

कायदेशीर प्रतिनिधी(धीं)चे नाव

श्री. सुदेश जनार्दन ठोंबरे (कर्जदार)

सौ. सोनल सुदेश ठोंबरे (सह-कर्जदार

श्री. गिरीश जनार्दन गायकर (कर्जदार)

सौ. सुगंधा गायकर (सह-कर्जदार)

पोर्टल द्वारे प्रत्येकी १० मिनिटांच्या मर्यादित विस्तारासह घेतला जाईल.

नीमाः पूर्वेसः ओमकार निवास, पश्चिमेसः नवार नगर, उत्तरेसः भोईर चाळ, दक्षिणेसः रमेश पाटील चाळ

करिश्मा वाघेल

टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लि .

सक्युरिटी इंटरेस्ट (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ९(१) च्या शर्तीसह वाचावयाच्या सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रवशन ऑप

ायँनाब्शियल असेटस ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मॉलमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्र

मूचना. सर्वेसाधारण जनता आणि विशेषतः सालील कर्जदार/सहकर्जदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नउरलेखित कर्जदार आणि सह-कर्जदार यांच्याकडून देय एकूण थकनाकी रकमेच्या वसुलीकरिता टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लि. (प्रतिभूती धनको) यांच्याकडू

गहाणवट असलेली खाली उल्लेखित स्थावर मालमता, जिंचा प्रत्यंत्र ताबा टाटा कॅपिटल हीसिंग फायनान्स लि. (प्रतिभूती धनको) यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे घेण्यात आला आहे, **दि. २२.०२.२०२१** रोजी "जसे आहे जेथे आहे" व "जसे आहे जे आहे" आणि "तेथे जे आहे" तत्त्वांत

वेक्री करण्यात येईल. ज्याअर्थी प्रतिभूती कर्जाच्या वसुलीकरीता तारण मालमत्तेची (खाली उल्लेखिल्यानुसार) विक्री करण्यात येणार आहे आणि

न्याअर्थी सुचनेमध्ये उल्लेखिलेली रक्कम देय आहे, याद्वारे सुचना देण्यात येते की, विक्री पुढे ढकलण्यात/रद्द करण्यात न आल्यास, सद्

तारण संपत्ती /मालमता दि. २६.०२.२०२१ रोजी दु. २ वाजता संबंधित शाखेमध्ये ई-लिलावाद्वारे विक्री करण्यात येतील. ई लिलावामध्ये भाण वेण्याकरिता डिमाण्ड ड्राफ्ट असलेले मोहोरबंद पाकीट टाटा कॅपिटल हौसिंग फायमान्स लि.च्या प्राधिकृत अधिकान्यांकडे दि. २०.०२.२०२१ रोजी

ायं. ५ वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी सादर करावे. तारण मत्ता/मालमत्तेची विक्री "जसे आहे जेथे ज्या रिथतीत आहे" तत्त्वावर करण्यात येईल.

तारण मालमत्तेचा तपशीलः कल्याण डॉबिवली महानगरपालिका, कल्याण हद्दीमधील गाव मोहने, तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथे स्थित असलेल्या आणि वसलेल्या सर्व्हे क्र. ६१ हिस्सा क्र. २१ (भाग) धारण केलेल्या जमिनीवर बांधलेल्या विग्नेश हाईट्स इमारतीमधील ६व्य

नजल्यावरील सदनिका क्र. ६०२ मोजमाप ५६० चौ.फू. बिल्टअपचे सर्व खंड आणि तुकडे व त्यासह सर्व वहिवाटीचे हुक्क आणि लाभ. त्याब

तारण मालमत्तेचा तपशीलः वित्तपुरवठा केलेल्या मालमत्तेचा संपूर्ण पत्ताः मुंबई शहर आणि मुंबई उपनगराच्या नोंदणीकरण जिल्हा आणि

उप-जिल्ह्यामधील गाव मुलुंड पूर्व, तालुका कुर्ला च्या सी.टी.एस. क्र. १३७/१३७बी आणि १३७-सी घारण करणाऱ्या जिमनीवरील ऑफ पूर्व दूतगती महामार्ग, जकात नाक्याजवळ, मुलुंड पूर्व, मुंबई ४०००८१ येथे स्थित श्री साईनाथ इस्टेट को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड च्या साईनाथ इस्टेट या इमारतीमधील ए विंगच्या ७ व्या मजल्यावरील सदनिका क्र. ७०५ क्षेत्रफळ मोजमाप ६३९ चौ.फू. कारपेट

टीपः तारण मालमत्तेचे भाग प्रमाणपत्र पूर्वीच्या मालकाच्या नावे आहे, आमचे कर्जदार सुदेश ठोंबरे यांनी संस्थेच्या नोंदीमध्ये भाग प्रमाणप

तारण मालमत्तेचा तपशील : नोंदणीकरण जिल्हा ताणे आणि उप-नोंदणीकरण जिल्हा-कल्याण मधील आणि कल्याण डोंबिवल

हानगरपालिका आणि ग्रामपंचायत निळजे , डोंबिवली हद्दीमधील गाव निळजे , तालूका कल्याण , जिल्हा ठाणेचा स. क्र. १२५ , एच क्र. ६ धारण केलेली जमीन, "मोतीराम इम्पेरिया इमारत", सदिनका क्र. ए/१०३, १ ला मजुला, मोजमाप ३६५ चौ.फू. (३२.९२ चौ.मीटर्स) चे सर्व खंड आणि तुकडे. मालमत्तेच्या सीमा: उत्तरेस: शकुंतला प्राईड, पूर्वेस: बँक ऑफ बडोदा, पश्चिमेस: लोढा शाळा, दक्षिणेस: सावित्रीबाई फुले संघ.

लिलावाच्या वेळी, सर्वसाधारण जनतेस व्यक्तिशः त्यांची बोली सादर करण्याकरिता आमंत्रित करण्यात येत आहे. विक्रीकरिता ठेवण्यात येणाऱ्य गरण मत्ता/मालमत्तेवा तपशील वरील अनुसुचीनुसार आहे. वर उल्लेखिल्यानुसार देय रक्कम, व्याज आणि शूल्कासह (विक्रीच्या शूल्कासह

जर 'प्राधिकृत अधिकारी' यांच्याकडे जमाँ केल्यास, किंवा अशा प्रतिभूती कर्जाची रक्कम, व्याज आणि शुल्क लिलावाच्या दिनांकापूर्वी भरण

केल्याचा, ज्यामुळे त्याचे समाधान होईल असा पुरावा दिल्यास ई लिलाव थांबविण्यात येईल.सदर विक्रीच्या संबंधात कोणतेही काम करणार

अवयान, जानुका त्वाच पाताना कहित होता हुएता सामान होताना वाचान काणताही हित्तसंब क्रियाचा प्रकार कोणताही अधिकारी किंवा इत्तर व्यक्ती, विकी केलेल्या मालमत्तेमधील कोणताही हित्तसंब क्रिकविण्याकित किंवा मिळविण्याचा प्रयत् करण्याकरिता, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बोली लावू शकत नाही. विक्री सिक्युरिटी इंटरेस्ट (अमंलबजावणी) नियम, २००२ मध्ये विहीर

ार्तीच्या आणि खालील शर्तीच्या अधीन असेल : ई-लिलाव दि. २२.०२.२०२१ रोजी दु. २.०० ते ३.०० या वेळेत https://DisposalHub.co

अदी आणि शर्तीः (१) खाली दिलेल्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेले तपशील निम्नस्वाक्षरीकाराच्या सर्वोत्तम माहितीनुसार देण्यात आले आहेत

परंतु या उद्घोषणेतील कोणत्याही त्रुटी, चुकीचा उल्लेख किंवा काही वगळले गेल्यास निम्नस्वाक्षरीकार जबाबदार राहणार नाहीत. बोर्ल रक्कमेच्या बाबतीत किंवा बोलीदारासंदर्भात कोणताही वाद उन्द्रवल्यास, लॉट पुन्हा एकदा लिलावास देवण्यासाढी प्रतिभूती धनकोच्या निर्णयावः अवलंबून असेल. (२) मालमत्ता राखीव किंमतीच्या खाली विकली जाणार माही. (३) बोली वाढविण्याची रक्कम रू. ९०,०००/- (दहा हजार

फक्त) असेल. (४) मालमत्ता खरेदीसाठी सादर केलेल्या सर्व बोलींबरोबर मुंबई पत्ताः लोढा आय-धिंक टेक्नो कॅम्पस। इमारत "ए" ४९

मजला । ऑफ पोखरण रोड क्र. २ । टीसीएसच्या मागे। ठाणे (प) । मुंबई ४०० ६०७ येथे देय "टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि.

या नावे असलेल्या डिमांड डाफ्टद्वारे उपरोल्लेखित इसारा रक्कम सादर करावी. लिलावानंतर डिमांड डाफ्ट अयशस्वी निवदाकारांना पर

देण्यात येईल. (५) सर्वोच्च बोली लावणारा. जेव्हा तो / ती बोली लावण्यास कायदेशीरपणे पात्र असेल आणि बोलीची रक्कम राखीव किंमतीपेक्ष

कमी नसेल तेव्हा त्यास यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केले जाईल. प्रस्तावित किंमत जेव्हा अपुरी असल्याचे स्पष्ट लक्षात येत असेल तेव्ह अपरिहार्यपणे सर्वोच्च बोलीचा स्वीकार करण्यास नाकारणे "प्राधिकृत अधिकान्याच्या" अखत्यारीत असेल. (६) नोंदवलेल्या कारणास्तव

विक्री पुढे ढकलणे / बंद करणे "प्राधिकृत अधिकारी" च्या निर्णयावर अवलंबून असेल. (७) मालमत्तेची तपासणी **१५.०२.२०२१ रोजी सकार्ळ** १९ **ते सायंकाळी ५.०० दरम्यान** केली जाऊ शकते. (८) यशस्वी बोलीदार म्हणून घोषित झालेल्या व्यक्तीने अशा घोषणेनंतर ताबडतोब २४

तासांच्या आत "अधिकृत अधिकारी" कडे खरेदी रकमेच्या / बोलीच्या पंचवीस टेक्के रक्कम, ज्यामध्ये ईएमडी रक्कम समाविष्ठ असेल, जमा करावी आणि तसे न केल्यास, मालमत्ता ताबडतोब खाजगी कराराद्वारे लिलाव / विक्रीसाठी ठेवली जाईल. (९) जर सुरुवातीची रक्कम

ारील प्रमाणे जमा केली असेल तर देय खरेदी रकमेची उर्वरित रक्कम मालमत्ता विक्रीच्या मंजुरीच्या दिनांकापासून, तो दिवस सोडून

१५ दिवसांपर्यंत किंवा त्या आधी, किंवा १५ वा दिवस रविवार किंवा इतर सूट्टीचा दिवस असल्यास, १५ दिवसांनंतर पहिल्या कार्यालयी

कमेचा भरणा न केल्यास, मालमत्ता खाजणी कराराद्वारे लिलाव / विक्रीसाठी ठेवली जाईल. टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

ारा ही उमहीसह अनामत रक्कम जात केली जार्डल आणि रकमेचा भरणा न करू शकलेले खरेदीदार मालमचेवरील सर्व दावे ग्रमावतील

(१९) मालमत्तेवर देय असलेले कोणतेही बोजे, जे टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेडला माहिती आहेत त्यांचा तपशीलः शून्य

मालमत्तेवर दाखल केलेले दावे, जर काही असल्यास, आणि त्यासंदर्भात नमूद केलेले कोणतेही इतर तपशील आणि त्याचे मूल्यः शून्य (१२ इतर कोणत्याही तपशिलांसाठी किंवा ई-लिलावावरील ऑनलाइन प्रशिक्षण प्रक्रियेसाठी संभाव्य बोलीदार सेवा प्रदात्याशी मेससे नेक्सझेन

गोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पत्ताः #२०३, २ रा मजला, श्री श्याम पॅलेस, सेक्टर : ४ आणि ५ क्रॉसिंग, रेल्वे रोड, गुरुग्राम - १२५

००६ त्याच्या मोबाइल नंबर +९१ ९७१०० २९९३३, +९१ ९८१००२९९२६, दूरध्वनी क्रमांक +९१ १२४ ४ २३३ ९३३, ई-मेल

अयडी: CSD@disposalhub.com किंवा अरिजित भट्ट, इंभेन आयडी Arijit.butt@tatacapital.com अधिकृत अधिकारी मोबाइल बंबर ९०२९०७३२८० येथे संपर्क साधू शकतील. कृपया तुमचे प्रश्न व्हॉट्सऑप क्रमांक- ९०२९०७३२८० वर पाठवा. (१३) कृपया वरील

तपशीलांसाठी प्रतिभूती धानकांच्या संकेतस्थळामध्ये दिलेल्या खानील ठिंकचा संदर्भ च्या, (खाते क्रमांक ९ करिता) https://bit.ly/3q10nuu, (खाते क्रमांक २ साठी) https://bit.ly/2Mqlg4t, (खाते क्रमांक ३ साठी) https://bit.ly/3hQ9QSI. **कृपया नोंद घ्या** - टीसीएचएफएलने

या मालमत्तेच्या विक्री / लिलावासाठी उल्लेखित लिलाव भागीदाराशिवाय कोणत्याही दलाल / एजंटला अंमलेले नाही. इच्छुक पक्षांनी या प्रकरणातील सर्व शंका आणि चौकशीसाठी केवळ निम्नस्वाक्षरीकार किंवा अधिकृत अधिकान्याशी संपर्क साधावा.

सही/- श्री. अरिजित भट्ट, प्राधिकृत अधिकारी

टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लि.

मनीष गुप्ता

व्यवस्थापकीय संचालक

ठाजाच्या दिवसापर्यंत "प्राधिकृत अधिकाऱ्याकडे" खरेदीदाराने भरणा करावयास हवी. (१०) उपरोक्त कालावधीत कोणत्याही दे

मागणी सचनेनसार

रु. २०,७९,०५३/-

रु. ९२,८८,०२५/-

ফ. १०,०५,६९२/

दि. १६.१०.२०१७ नुसार रु. ९९,००,०००/

दि. ३०.०५.२०१६ नुसार रु. ११,२७,७६३/-

येते कि, फ्लॅट नं.ए/१०४, पहिला मजला, शांती नगर "सी" बिल्डींग को ऑप. हौसिंग सो. लि., जैन मंदिर रोड भाईंदर प. जि. ठाणे, श्रीमती सुवर्णा जे. पारेख, श्रीमती जयश्री एस. सेठ व श्रीमती स्मिता एम. पारेख, ह्यांच्या नावांनी असन त्यांच्याकडन सदर फ्लॅटसंबंधित **श्री राजेंद्र एन. संघवी** व श्रीमती निर्मलाबेन महेंद्रकुमार मणियार, ह्यांच्यामध्ये निष्पादित झालेला मूळ करारनामा हरवलेला आहे. तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाचे आत आपल्याजवळील पुराव्यासह ए/१०४,

हितसंबंध नाही असे समजण्यात येईल. सही/-सुनील बी. गारोडिया

राखीव किंमत

स्थावर मालमत्तेच्या

विक्रीकरिता विक्री सूचना

इसारा रक्कम

सिद्धिविनायक सी.एच.एस. लि.

स्टेशन रोड, भाईदर (प.), जि. ठाणे

४०१ १०१, ह्या पत्यावर लेखी कळवावे

अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क

(वकील, उच्च न्यायालय मुंबई) स्थळ: भाईदर दि.०५.०२.२०२९

गोंडवाना विद्यापीठाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उदय सामंत गडिवरोली, दि.४: गोंडवाना उत्तम डाटा सेंटर निर्माण झाले वरखेडी, आमदार डॉक्

विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीचे सरकार निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गडचिरोली दिली. याविषयी सावंत म्हणाले की, गोंडवाना विद्यापीठ येथे पहिल्यादा १४ सप्टेंबर २०२० रोजी मंत्री म्हणून ना. उदय सामंत हे गडचिरोलीत आल्यानंतर त्यांच्या पुढे चार प्रमुख प्रश्न उपस्थित केले गेले होते. त्यापैकी विद्यापीठाला १२-बी ची मान्यता, मॉडेल कॉलेज चे हस्तांतरण व डेटा आगामी तीन महिन्यात गोंडवाना विद्यापीठाला आदिवासी आणि वन विद्यापीठाचा विशेष दर्जा देण्याचे काम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प गोंडवाना विद्यापीठातील

असून त्याचा विद्यार्थ्यांना व सर्व संबंधितांना लाभ होईल. आज भूमिपूजन झालेले मॉडेल कॉलेज हे गडचिरोलीची नवी ओळख व्हावी. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही ते म्हणाले. शासकीय विज्ञान महाविद्यालयात कला आणि वाणिज्य विभाग सुरू करण्याची व महाविद्यालयाला पाच एकर जागा उपलब्ध करून देऊन तेथे भव्य क्रीडा संकूल उभारण्याची घोषणाही त्यांनी केली.

विद्यापीठाच्या प्रथम चरणात ५० एकर जागा अधिग्रहीत करण्याचे काम करावे आणि लगेच उपलब्ध असलेल्या एकर जागेवर सूरू करण्यात यावे. जेणेकरून विद्यापीठाला प्राप्त झालेले ९० कोटी रूपये परत जाणार नाहीत असेही त्यांनी सांगितले. या वेळी प्रभारी कुलगुरू डॉक्टर श्रीनिवास

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share Certificate No. 33, Distinctive No. From 176 To 180 of AGRIPADA FINE TOUCH CO-OPERATIVE HOUSING SOC LTD. is situated at Plot No. 73, Souter Street, Agripada, Mumbai - 400 008 ir the name of Shri. Mohd Salim Moosa Kheradia & Farzana Salim Kheradia have has been reported lost/misplaced and an application has been made by their legal heirs to the society for issue of duplicate share certificate. The society hereby invites claims or objections (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice. In no claims/ objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate.

For & on behalf of Agripada Fine Touch Co-op.housing Soc Ltd ate: 4/02/2021

Place: Mumbai

Notice is hereby given that behalf of my clients MR RAVI PRAMODKUMAR DUBEY & SMT. SAVITA PRAMOD DUBEY, co-owners of Flat No. 204, F Ving, 2nd Floor, in Building No. 1 in the building own as "KALPANA GARDENS" situated at Village: Achole, Nallasopara (E), Tal-Vasai, Dist Palghar and constructed on Land bearing Ne urvey No.49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56 & 77 an dmeasuring area 391 Sq. Ft. (Carpet area) and b n Agreement for sale Vide Registration No. Vasa 3-880-2015 on dated 03/02/2015 purchased sai Flat M/S. KALPANA BUILDCON whereof co-owne of the said flat my/our father/husband late MF PRAMONKI IMAR RAJBALI DUBEY had died o 29.12.2020 behind me/us leaving legal heirs as pe ndian succession act so we are become 100%

PUBLIC NOTICE

o we hereby invite claim or objection that ar person having any claim or objection against of nto or upon in respect of said Flat howsoever ar of publication.

wner of the said flat.

Date: 05/02/2021 Mr. Awaneesh Kumar Tiwari Date : 05/02/2021 Advocate High Court Shop No. 21, Jay Vijay Green Link Roa Nallasopara (E), Tal-Vasai, Dist-Palgha



CIN NO.: L22200MH2005PLC152387 Andheri - West, Mumbai - 400053.

Website: www.jupiterinfomedia.com | Tel.: 022 - 42661743 EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2020

(₹ in Lakhs

Sr. No.	Particulars	Quarter Ended 31.12.2020 Unaudited	Quarter Ended 31.12.2019 Unaudited	Year Ended 31.03.2020 Audited
1	Total income from operations (net)	21.53	37.68	-26.33
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax,			
	Exceptional and/or Extraordinary items)	9.99	18.97	-101.98
3	Net Profit / (Loss) for the period before tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	9.99	18.97	-101.98
4	Net Profit (Loss) for the period after tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	10.19	17.19	-78.54
5	Total Comprehensive Income			
	for the period [Comprising Profit / (Loss)			
	for the period (after tax) and			
	Other Comprehensive Income (after tax)]	10.19	17.19	-78.54
6	Paid-up Equity Share Capital			
	[Face value Rs. 10 per share]	1002	1002	1002
7	Reserves (excluding Revaluation Reserve)			-18.18
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)			
	(for continuing and discontinued operations)-	0.10	0.17	-0.78
	Basic and Diluted:	0.10	0.17	-0.78
Not	es: 1. Extract of Unaudited Standalone Fi	nancial Resu	Its for the Q	uarter ended
	31st December, 2020			(₹ in Lakhs)

31st December, 2020 Quarter Year Ended 31.12.2020 Ended 31.12.2019 **Particulars** 31.03.2020 Jnaudited Total income from operations (net) 8.19 22.49 Net profit before tax -40.85 -0.84 Net profit after tax -36.13 Total comprehensive Income for the period. 2.18 -0.94 -36.13

The above is an extract of the detailed format of Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the above extract of the Financia Results as filed with the Stock Exchange is available on the website of the Stock Exchange and the Company at www.bseindia.com & www.jupiterinfomedia.com

For and on behalf of the Board

Umesh Modi Place · Mumbai Chairman & Managing Director

Sequent Proven Ability In Life Sciences

SeQuent Scientific Limited

नोंदणीकृत कार्यालय: ३०१, ३ रा मजला, दोस्ती पिनाकल, प्लॉट क्र.: इ ७, रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (प), -४०० ६०४ महाराष्ट्र. दूर : + ९१ -२२ - ४१११४७७७ **ई-मेल :** <u>investorrelations@sequent.in</u> वेबसाईट : <u>www.sequent.in</u>

३१ डिसेंबर .२०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिनासाठी एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

Particulars	संपलेले ३ महिने ३१ डिसेंबर ,२०२०	संपलेले मागील ३ महिने ३० सप्टेंबर २०२०	मागील वर्षात संपलेले संलग्न ३ महिने	सध्याच्या कालावधीसाठी ३१ डिसेंबर -२०२० पर्यंतची आकडेवारी	मागील कालावधीसाठी ३१ डिसेंबर -२०१९ पर्यंतची आकडेवारी	(र In Lakns) मागील वर्ष
	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	३१ डिसेंबर -२०१९ (अलेखापरिक्षित)	वर्ष (अलेखापरिक्षित)	वर्ष (अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
	- ' /	(
प्रवर्तनातून महसूल	३५,८२१.४०	३४,६२७.२०	३१,६४२.१०	१,०१,४७५.१०	८७,८८६.१०	१,१७,९२४.४०
कालावधी करिता निव्वळ नफा) (कर व अपवादात्मक बाबपुर्व)	५,१३३.००	३,८३६.३०	२,८३१.१०	१२,१५८.४०	६,९९३.६०	९,४०७.५०
करपूर्व कालावधी करिता निव्वळ नफा (अपवादात्मक बाबनंतर)	५,१३३.००	२,९३२.४०	२,८३१.१०	११,२५४.५०	६,९९३.६०	९,४०७.५०
करानंतर) कालावधी करिता निव्वळ नफा (अपवादात्मक बाबनंतर)	३,९६९.१०	२,१३६.४०	२,४०५.८०	८,५५२.५०	६,३८२.००	८,२०४.६०
एकूण सर्वकष उत्पन्न / (खर्च)	५,१६०.३०	३,९१२.००	४,६२७.३०	१५,४७७.६०	३,४८१.६०	५,०२६.००
समभाग भांडवल	४,९६७.४०	४,९६७.४०	४,९६७.४०	४,९६७.४०	४,९६७.४०	४,९६७.४०
इतर समभाग	-	-	_	-	-	६९,३०८.६०
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रु २/- प्रत्येकी) (अवार्षिकीकृत)						-
मूलभूत (रु)	१.५२	०.८६	٤٥.٥	3.28	२.१८	२.८७
सौमीकृत (रु)	१.५२	०.८६	٤٥.٥	3.22	२.१७	२.८५

5.94	0.09	0.03	7.48	۲.۲۵	٧٥.۶				
१.५२	०.८६	٥.८३	3.22	२.१७	२.८५				
संपलल ३ माहन ३ महिने संपलेले संलग्न ३ Particulars ३ १ डिसेंबर ,२०२० ३ हिसेंबर ,२०२० ३१ डिसेंबर -२०१० ३१ डिसेंबर -२०१० ३१ मार्च - २०									
संप्रलेले ३ महिने	संपलेले मागील	मागील वर्षात			मागील वर्ष				
, ,	३ महिने	संपलेले संलग्न ३							
३१ ।डसवर ,२०२० 	३० सप्टेंबर २०२०				३१ मार्च - २०२०				
(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	वष (अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)				
७,०५७.२०	६,९६४.१०	६,१७९.९०	१९,९४५.७०	१६,५०३.९०	२२,७३३.३०				
१,६११.१०	१,१०३.२०	४६९.२०	३,५९४.००	१,२७५.७०	२,२८१.३०				
१,२१६.९०	९२१.४०	२९१.८३	२,८२९.५०	१,४५२.५४	२,१३४.१४				
१,७७६.९०	४,३१९.००	२,४२५.७३	१०,८८२.४०	(२,११६.५६)	(२,७२४.०६)				
	अाणि नऊ मी संपलेले ३ महिने ३१ डिसेंबर ,२०२० (अलेखापरिक्षित) ७,०५७.२० १,६११.१० १,२१६.९०	१.५२ ०.८६ आणि नऊ महिनासाठी संक्षि संपलेले ३ महिने ३ महिने ३१ डिसेंबर ,२०२० ६ पटेंबर २०२० (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) ७,०५७.२० ६,९६४.१० १,२१६.१० १,२१.३२० १,२१६.९० ९२१.४०	१.५२ ०.८६ ०.८३ ओणि नऊ महिनासाठी संक्षिप्त अलिप्त अले संपलेले ३ महिने ३१ डिसेंबर ,२०२० ३० सप्टेंबर २०२० (अलेखापरिक्षित) मागील वर्षात संपलेले संलग्न ३ महिने ३१ डिसेंबर -२०१९ (अलेखापरिक्षित) महिने ३१ डिसेंबर -२०१९ (अलेखापरिक्षित) प्रलेखापरिक्षित) ६,१७९.९० १,६११.१० १,२१६.९० (अलेखापरिक्षित) ६,१७९.९० १,१९९.२० २१९.९० २९१.८३	१.५२ ०.८६ ०.८३ ३.२२ अणि नऊ महिनासाठी संक्षिप्त अलिप्त अलेखापरीक्षित वि संपलेले ३ महिने ३१ डिसेंबर ,२०२० २० सप्टेंबर २०२० महिने ३१ डिसेंबर -२०२० पर्वतची आकडेबारी ३१ डिसेंबर -२०२० पर्वतची आकडेबारी वर्ष सध्याच्या कालावधीसाठी ३१ डिसेंबर -२०२० पर्वतची आकडेबारी वर्ष अलेखापरिक्ष्ति (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) १९,९४९.७० १९,९४९.५० (अलेखापरिक्षित) १९,९४९.५० (अलेखापरिक्षित) १९,९४९.५० १९,९४९.७० १,९४९.०० २,९२९.५०	१.५२ ०.८६ ०.८३ ३.२२ २.१७ अणि नऊ मिहनासाठी संक्षिप्त अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष संपलेले मागील ३ महिने ३० सप्टेंबर २०२० १० सप्टेंबर २०२० १० सप्टेंबर २०२० १० अलेखापरिक्षत) मागील वर्षात संपलेले संलग्न ३ महिने ३१ डिसेंबर -२०१० पर्यंतची आकडेबारी वर्ष मागील कालावधीसाठी ३१ डिसेंबर -२०१० पर्यंतची आकडेबारी वर्ष कालावधीसाठी ३१ डिसेंबर -२०१० पर्यंतची आकडेबारी वर्ष ३१ डिसेंबर -२०१० पर्यंतची आकडेबारी वर्ष (अलेखापरिक्षित) १६,९४९.७० (अलेखापरिक्षित) १६,९४९.७० (अलेखापरिक्षित) १६,९०३.९० (अलेखापरिक्षित) १६,९०३.९० ११,९४९.७० १,२४५.०० १,२७५.७० १,२७५.०० १,४७५.७० १,४५२.५४				

वरील माहिती ही ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिनाकरीता तपशिलावर वित्तीय निष्कर्षांचा एक उतारा आहे जो लेखापरीक्षण समितीद्वारे पूनर्विलोकित करण्यात आला आणि संचालक मंडळाद्वारे अभिलिखित करण्यात आला आणि सेबी (लीसिटिंग ऑब्लिगोशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन्स ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल करण्यात आला आहे.

३१ डिसेंबर २०२० रोजीसंप्रलेली तिमाही आणि नऊमहिना करीता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट (<u>www.bseindia.com & www.nseindia.com)</u> आणि कंपनीची वेबसाईट (www.sequent.in) वर उपलब्ध आहे सिक्वेंट सायंटिफीक लिमिटेड.

इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट करीता सेंटरची निर्मिती या तीन प्रश्नांची सोडवणूक झाली असून चौथ्या प्रश्नावर अर्धे काम झाले आहे.

पोलिसानी दाखल कला ग्रेटा थनबर्गच्या विरोधात गुन्हा

हे महाराष्ट्रातील

नवी दिल्ली, दि.४ : भारतातील आंदोलनावरून भडकावणारे ट्रीट करणारी पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिच्या विरोधात आहे. ग्रेटा हिच्याविरोधात १५३-ए, १२०-बी सहीत आणखीही काही कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नोबल पुरस्कार पटकावणारी स्वीडनची १८ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने भारतातील शेतकरी आंदोलनाच्या सम र्थनात ट्रीट केले. तसेच आंदोलनाला दूसऱ्या दिशेने मोडण्याच्या उद्देशाने तिने ट्रीटरवर ऑनलाईन मोहिम सूरू केली. त्यामुळे भारतीय प्रजासत्ताक दिनाला दिल्लीत हिंसाचार झाला.

शेतकरी आंद्रोलनावर पातळीवर प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन बुधवारी जाहीर करण्यात दिल्ली पोलिसांनी गून्हा दाखल केला आले. मयामागे काही हितसंबंधीय गट असून देशाच्या काही भागातील अवघ्या काही शेतकऱ्यांना सूधारणांबाबत आहेत. या आंदोलनाबद्दल घाईघाईत प्रतिक्रिया देण्याआधी हा विषय सम जुन घेणे आवश्यक आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. सोबतच, इंडिया टू-गेदर आणि इंडिया अगेन्स्ट प्रपोगेंडा हे दोन हॅशटॅगही तयार करून ते वापरण्यात आले. भारतीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून हे हॅशटॅग सोशल मीडियावर वापरले जात आहेत.

कोरोना लसीकरणात भारताची महत्त्वपूर्ण कामगिरी

नवी दिल्ली, दि.४ : प्रदीर्घ कोरोना संकटाच्या सावलीत कोरोना लसीकरणात भारताने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.केवळ १९ दिवसांत सुमारे ४५ लाख ४४,४९,५५२ लाभार्थ्यांचे कोरोना विरोधी लसीकरण करण्यात आले आहे. केवळ १८ दिवसांत ४० लाख लाभार्थ्यांच्या लसीकरणाचा महत्त्वाचा टप्पा ओलांडणारा भारत सर्वात वेगवान देश ठरला आहे. इतर अनेक देशांमध्ये जवळजवळ दिवसांपूर्वी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारताने १६ जानेवारी पासून रोजी कोरोना लसीकरण मोहीम सुरू केली. दररोज लसीकरण केल्या जाणाऱ्या लाभार्थ्यांच्या संख्येतही हळूहळू वाढ दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत ८,०४१ सत्रांमध्ये ३,१०,६०४ लोकांचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत,८४,६१७ सत्रे घेण्यात आली आहेत. आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीकरण केलेल्या एकूण लाभार्थ्यांपैकी ५४.८७ टक्के

पहिल्या भागात केंद्र सरकारने १६ जानेवारी पासून देशातील आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी कोरोना लसीकरण सुरू केले आहे.

सात राज्यातील आहेत.

रोज वाचा दै.'मुंबई लक्षदीप'

नमुना क्र.७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई

अर्ज क्रमांक : सधआ / ४३ /२०२१ सार्वजनिक न्यासाचे नाव : " RAMLAUTAN KANDU MEMORIAL TRUST " बाबत.

येते की, **सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई** विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १०००/-(अक्षरी रूपये एक हजार केवळ)

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासन तीस दिवसांच्या आंत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी, त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक 03/02/२०२१ रोजी दिली.

अधीक्षक (न्याय), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, शिक्का बृहन्मुंबई विभाग, मुंबई

धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी,

मुंबई-४०००१८ चौकशीची जाहीर नोटीस

MR. AJAY RAMLAUTTAN GUPTA ... अर्जदार. सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : लागू नाही

निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

स्थळ: भाईदर दि.०५.०२.२०२<u>१</u>

NOTICE IS given on behalf of my clients MR GANESH GOPAL GOSWAMI & MRS. ARPITA

GANESH GOSWAMI who are the joint owners o Flat No. 205, SECOND Floor, E wing SHREEPAL NAGAR "E" CO-OP. HSG. SOC LTD Siddhivinavak Hospital Cross Lane Navghar Road, Bhayandar (East), Tal & Dist-Fhane-401105. However, my clients have lost the Driginal agreements 1. Agreement dated 03.08.1995 executed between M/S. SHREEPA CONSTRUCTIONS & MR. VINOD KESARIMAL MEHTA 2. Agreement dated 24.06.1997 executed between MR. VINOD KESARIMAL MEHTA & MRS. ARUNA S. RODHAL & MISS ATAS. RODHAL. If any person having any clair n respect of the above said agreements dated 03.08.1995 & 24.06.1997 of the above propert by way of sale, exchange, charge, gift, trus nheritance possession, lease, mortgage, lien of otherwise howsoever they/she/he is requested to nform me and the under signed in writing within 14 days of this notice together with supporting documents, failing which the clients of such person if any will be deemed to have been waiv and no claim thereafter shall be entertained and shall be assumed that the title of the said Fla premises is clear and marketable

Date: 05/02/2021 R. L. Mishra Advocate, High Court, Mumba Off. No. 23, 1st Floor, Sunshine Height, Near Railway Station, Nallasopara (E),

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते कि, फ्लॅट नं.११६/डी, पहिला मजला, वालचंद कॉम्प्लेक्स को-ऑप. हौसिंग सो. लि., रेल्वे फाटकजवळ काशीमिरा रोड, भाईंदर प., जि. ठाणे, श्री मिनेश प्रियकांत शाह व श्रीमती मीनाबेन प्रियकांत शाह, ह्यांच्या नावांनी होता, परंतु **श्री मिनेश** प्रियकांत शाह, ता. ४/६/२०२०, रोजी मयत झालेले आहेत व **श्रीमती मीनाबेन प्रियकांत शाह, ता. ४/७/२०१९**, रोजी मयत झालेले असन त्यांच्या वारसापैकी म्हणन **श्री मनन मिनेश शाह**, ह्यांनी सोसायटीला सदर फ्लॅट व शेअर सर्टीफिकेट आपल्या नावांनी करण्यासाठी अर्ज केलेला आहे. तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ **दिवसाचे** आत आपल्याजवळील पुराव्यासह ए/१०४, न्यू श्री सिद्धिवनायक सी.एच.एस. ति., स्टेशन रोड, भाईंदर् (प), जि. ठाणे - ४०१ १०१, ह्या पत्त्यावर लेखें कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारच हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व सोसायटीला सदर अर्ज मंजूर करता येईल.

सही/-सुनील बी. गारोडिया (वकील, उच्च न्यायालय मुंबई)

ठिकाण : ठाणे

दिनांक : ३ फेब्रवारी २०२१